



वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणूक विभाग

दि.१८/०२/२०२२

प्रेसनोट

मा.राज्य निवडणूक आयोगाने वसई विरार शहर महानगरपालिका 'सार्वत्रिक निवडणूक-२०२२' च्या अनुषंगाने निवडणूक प्रारूप प्रभागाच्या सीमांची प्रसिद्धी, त्यावरील हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे इ. बाबतचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याअनुषंगाने महानगरपालिका मुख्यालय व सर्व प्रभाग समित्या येथील निवडणूक कार्यालयात दि.०१/०२/२०२२ ते दि.१४/०२/२०२२ पर्यंत नागरिक/रहिवाशांकरिता प्रारूप अधिसूचना, प्रारूप प्रभाग रचनेचे नकाशे, सर्व प्रारूप प्रभागांच्या व्याप्ती व चतुर्सिमा इ. संचिका ठेवण्यात आल्या होत्या.यावरील नागरिकांकडून हरकती व सूचनांची स्वीकृती दि.०१/०२/२०२२ ते दि.१४/०२/२०२२ पर्यंतच्या कालावधीत करण्यात आली.

महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर शुक्रवार दि.१८ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून महानगरपालिका मुख्यालय विरार येथील सभागृहात सुनावणी घेण्यात आल्या. सदर सुनावणी मा.श्री.महेंद्र बी.वारभुवन, अप्पर आयुक्त (भा.प्र.से.), मा.श्री.अविनाश सणस, उप-आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मा.श्री.अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका, मा.श्री.दिलीप गुट्टे, अप्पर जिल्हाधिकारी, श्रीमती सोनाली मुळे, उप-आयुक्त यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

महानगरपालिकेस एकूण ७९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये सरहद्दीबाबत ६२, वर्णनाबाबत ८ व इतर ९ इतक्या हरकतींचा यात समावेश होता. दि.१८ फेब्रुवारी, २०२२ रोजीच्या सुनावणीस उपस्थित राहिलेल्या ६३ हरकतदारांची सुनावणी घेण्यात आली असून यामध्ये ग्रामस्थ मंडळ गावराईपाडा तर्फे १५७ रहिवाशांनी सामाईकरित्या दाखल केलेल्या एका हरकतीच्या सुनावणीचा देखील समावेश आहे. सदर हरकतींचे स्वरूप व म्हणणे विचारात घेऊन मा.आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांची पडताळणी करून अंतीम अभिप्रायाचा मसुदा विवरणपत्र नमुना-१ मध्ये मा.राज्य निवडणूक आयोगास सादर करण्यात येणार आहे.

निवडणूक विभाग

वसई विरार शहर महानगरपालिका